

अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा संलग्न
कानूनानित माध्यमिक आश्रमशाळा
(श्रीणीवाढ) सुरु करण्यासाठी लागणाऱ्या
मदनिर्मितीस ह तदनुषंगिक वेतन
त्रिव्यादीबरील खर्चास मंजरी देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक पोबेशा-२००६/प्र.क्र.६६/का.५७

मुंबई, मुंबई-४०००३२ अंत्राळय, मुंबई-४०००३२

दिनांक: १५ जानेवारी २००६

प्रस्तावना : आदिवासी विभागांतर्गत राज्यातील डोगराळ व दुर्गम भागातील सामाजिक / शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या जनतेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी क्षेत्रविकासाचा दृष्टिकोन स्विकारण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत आदिवासी क्षेत्राचा विकास होण्यासाठी आश्रमशाळा केंद्रबिंदु असावी असे ठरविण्यात आले. स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणा-या एकूण ५५४ प्राथमिक अनुदानित आश्रमशाळा व ३६३ पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळा सुरु आहेत. या योजनेसंर्गत राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण योग्यरितीने पूर्ण व्हावे याकरिता त्यांना आश्रमशाळेमध्ये भोजन, निवास व्यवस्था, अंथरुण-पांघरुण, वहया, पुस्तके, गणवेष, लेखनसाहित्य इ. बाबी मोफत पुरविण्यात येतात.

आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत ५५४ अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येत आहेत. त्यापैकी ३६३ पोस्ट बेसिक आश्रमशाळा आहेत. उर्वरित १९१ प्राथमिक आश्रमशाळापैकी सन २००५-०६ या वर्षपर्यंत एकूण १४० प्राथमिक आश्रमशाळा इ. ७ वी पर्यंत सुरु असून त्या श्रीणीवाढीसाठी पात्र आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नव्ये म्हणून यापैकी ज्या ठिकाणाच्या आश्रमशाळामध्ये आवश्यक सोयी सुविधा आहेत अशा पात्र १०० आश्रमशाळांमा श्रीणीवाढ (माध्यमिक) आश्रमशाळा मंजूर करण्याबाबतचा सन २००६-०७ चा प्रस्तोत शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. त्यावर शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय : सन २००६-०७ या वर्षात १०० नवीन अनुदानित (श्रीणीवाढ) माध्यमिक आश्रमशाळा सुरु करण्यास पद निर्मितीसह तु त्यावरील खर्चासह मान्यता देण्यात येत आहे.

२. वित्त विभागाच्या दिनाके: १३ सप्टेंबर, २००९ रोजीच्या पदनिर्मिती, पदभरती व पंदांचे पुनर्जीवन या संदर्भातील शासन निर्णयात परिच्छेद २ मधील २.१ मध्ये असे नमूद केले आहे की, विनार्दिष्टपणे मंत्रीमऱ्ठाची मान्यता मिळालेल्या योजनांच्या बाबतीत नवीन पदे निर्माण करण्यावर निवृत्त असणार नाहीत. परिणामी नवीन पदनिर्मितीसह उच्चस्तरीय सचिव समितीच्या भाऊस्फुहोची आवश्यकता नसावी यास मान्यता देण्यात येत आहे.

३. हे आदेश वित्त विभागाचे अनोंपैचारिक संदर्भ क्रमांक ४९१/२००६, व्यय-१४, दिनांक १५.७.२००६, अन्वये निर्गमित करण्यात येत आहेत.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०९९९९९३९०००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नोंदवाने,

(अ. ए. शिंगारे)

कार्यासन अधिकारी

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव

मा. मुख्यमंत्री यांचे सचिव

मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव

मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव

मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई

सचिव, महाराष्ट्र विधानमऱ्ठ सचिवालय, विधानभवन, मुंबई

सर्व विभागीय आयुक्त

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे

शिक्षण संचालक, (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे

विभागीय शिक्षण संचालक नाशिक / पुणे / औरंगाबाद / नागपूर
सर्व शिक्षण अधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद
सर्व जिल्हाधिकारी (आदिवासी उपयोजना क्षेत्र)
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (आदिवासी उपयोजना क्षेत्र)
सह संचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नविन प्रशासकीय इमारत, ५, वा
मजला, मंत्रालयासमोर, मुंबई
महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
सहाय्यक संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
निवड नस्ती, कार्यासन-११, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई